

United Palms

N.A. Certificate

वाच्यतः १) श्री.महाराज देवराम तिको व इ.१ यांचे ज.मु.क्ली.संदिप गणपत महाराज रा.ता.जि.नाशिक यांचा

दि.१२/७/२००६चा अंज.

२) प.सहाय्यक संचालक,मन्या.नगररक्षक विभाग नाशिक यांचेकडील यज वा.ना.गं./टिपोडी/नाशिक/५१/६३२०
दि.१०/८/२००६

३) प.विशेष घुसेयाद्य अधिकारी क.२ यांचे काठील एव अ.वि.भु.स.अ.कर/नाहप/कांवि/२०७/०६ दि.३१/८/२००६

विलासितारी कार्यालय,नाशिक,
क.मह/क०४३/४/दि.तो.उ.अ/२६३/२००६
नाशिक दिनांक. गुरुवा.१२/२००६

आवेदा

महाराज जीवित महानुसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ प्रमाणे व त्यावालील नियमांच्ये श्री.महाराज देवराम तिको व इ.१ यांचे ज.मु.क्ली.संदिप गणपत महाराज रा.ता.जि.नाशिक यांचा घो.वडाडा ता.जि.नाशिक देवीत स.ग.११३/१/२५३४ दो.२०००-००+२०००-०० = ४०००-०० घो.मि.ही.घो.रोह १०५,०००चा.मी.वापा जाता १८१३.२५(अशीरी सेव तिळ हजार आठांश खांव पुण्यक घंचविल चौ.मा.मार) हेऊ विवासी या कात्रपासांती अकृतिक प्रदाननाशांती प्रदानाती घालील अटीवर देण्यात येत आहे.

स्त्री :

१) महाराज जीवित महानुसूल अधिनियम १९६६ व त्यावालील नियम व महाराज जीवित महानुसूल अधिनियमात (सुधारीत १९७१ चे) अधिन रहून प्रवाहातील देण्यात येत आहे.

२) सदरह प्रवाहातील ही नागरी जीवित कात्राल मर्यादा अधिनियम १९७१ ला अधिन रहून देण्यात येत आहे.

३) परवाह प्रवाहातील एवी आदेशांतील प्रांटाचे व हांव प्रांटाचे विभाग म.विलासितारी यांचे पूर्व संकरेशिकाय कॅन घेवे.

४) परवाहातील यांनी सदरह जीवित व त्यावालील विलिंगा अद्याचा संधारकामाचा उपयोग यजा कात्रावालांती अकृतिक प्रवाहातील दिली आहे तथाव त्यावालांती करावा.तसेच सदरह जीवितावेली जाही वापापा अवजा त्यावालील विलिंगाचा अवजा संधारकामाचा टापांगा दुष्या-या कात्रावालांती कात्रापाचा झाल्यात घास प. विलासितारी.नाशिक यांची सेवी पूर्व संमानी घावी. याच कात्रावालांती विलिंगाचा उपवाचा ता.सं.१०५. जीवितावेली उपवाचा मंडळावाल्यावर येवळत.

५) परवाहातील यांनी हा आदेश हिंसेला त्यावालांतून एक घांवाचा आंत जीवितावेली सुधारणा.मंजूर लेडार्ट प्रमाणे महाजले राते. द्युर्वा.१. कात्राल या, ज्यामुळे विलासितारी या त्यावालील नागरावालांती योद्या समानी रहील. त्यावालांती सदरह लेडार्टमांगेल प्रांटाची घोलाली या रेहावात राही यावाकडून कात्र घासाचे या जोरदारा जीवितावेली सुधारणा होत आही तोप्रवेश त्यावालील प्रांटाची विलेवाट करेल्याही न घेणे वाचू नव.

६) परवाहातील यांनी सदरह जीवितावेली प्रांटाची विलेवाट त्यावाली तर परवाहातील यांची यावावारांती गाईत घेवे. सदरह घटीटाची विलेवाट ही आदेशांतील सारी राहुन अपील राहुन अवजा हान्दमांगेल जातीस आपील राहुन करावी.

७) सदरह प्रवाहातील देण्यात याकाशावाचे याकाशिल्याप्रवाहाचे अंटीट्रायर बंधफकामाप्रवाहाचे विलेवाट प्रवाहातील दाखविल्याप्रवाहाचे घंटिलपाचे देण्यात येत आहे. यानामध्ये राहुलावाल्यावाचे घंटिल्यांती जाहा टेवायी.

८) ही परवाहातील विलिंगाचे बांधकांगावाचत म.सहाय्यक संचालक,मन्या.नगररक्षक विभाग नाशिक यांचेकडील एव जा.गं./टिपोडी/५१/६३२० दि.३०/८/२००६ घोलील मासीस अंटीट्र राहुन देण्यात येत आहे.

९) परवाहातील यांनी संकीर्त नागरावालांतीक/नागरावालांती/सहाय्यक संचालक/ यामध्यावाट/नागररक्षक यांचेकडून घो.द ही बंधकांगाची परवाहातील घंटिलप्रवाहाचे घंटिलप्रवाहाचा राहुलाचात कात्रावी. सदरह अंट ही परवाहातील यांचेवर बदलकाऱ्याक आहे.

१०) परवाहातील यांनी विलिंगा घेवी हे गंधिलात साधन अंटकडा-घंटिलप्रवाहाचा घंटिल कात्र घासाचे, या डिलाली सहम अधिकारी नाही. असावेंडो यावानांदिंदा यांनी महाराज जीवित महानुसूल (जीवितावेली यावावात वरल अकृतिक आलहाणी) नियम १९६६ अनुसूल-३ प्रमाणे घेवीन तात्र कात्र ती या विलासितारी यांचेकडून घंटिल कात्र घासाचे घासाचे कात्रावी.

११) परवाहातील यांनी राहुलूप्रवाहातील नियमांनी यांची यावावाचे राहुलूप्रवाहाची रिला व इत्यातीली रांग यासवील व इत्यातीली रांग या नियमांनी रिला या घासीन रस्त्यावासुगवे अंट नागराज जीवित महानुसूल (जीवितावेली यावावात वरल अकृतिक आलहाणी) नियम १९६६ अनुसूल-३ प्रमाणे घेवावी.

१२) परवाहातील यांनी हा आदेश दिल्याचे तात्राव्याप्त एक घर्वाचे आंत मंजूरी दिलेला अकृतिक प्रवोजनावालीच जीवितावेली कात्रावा, अन्याचा अकृतिक परवाहातीली नुदत विलासितारी यांचेकडून घंटिलप्रवाहाचे घासाचे. अल्या, परवाहातील यांचेवर बदल अकृतिक आलहाणी राहुलूप्रवाहातील घेवावी.

१३) परवाहातील यांनी अकृतिक प्रवोजनावालीता जीवितावेली उपवाचा नुक्के केल्यावाचत अद्या उपवोलत वरल फेल्यावाचत एक महिन्यावे अंट संवर्धीत तात्रावी/ तडसिल्यार/ विलासितारी जीवितावेली यांची बन्धकाऱ्यावी. अल्या, परवाहातील यांचेवर बदल अकृतिक आलहाणी राहुलूप्रवाहातील घेवावी.

- (१२) परकानदार यांनी जमिनीवा अकृतिक सारा दर घोषित करा रु.४८५०. या प्रमाणे या अकृतिक करणालाई परकानारी दिली आहे, त्याच करणासाठी आपल्यावै तातडीचाहू गावा. दि.१८/२००६ पायऱ्यू सुप्रीम अकृतिक दराने येणा या फरकारी राहण्या भरण्याच्या अटीवर सदरद्यो परवानी देण्यात येत आहे.

(१३) सदरद्यु उत्तरेशासंगीत नमूद केलेला अकृतिक राहा व सुनदेशासंग अकृतिक राहा या ज्ञा खेळेस अकृतिक सारा रद्दानेत त्याप्रमाणे सारा बदलणेवर राहील.

(१४) परकानदार यांनी मोजणी कि जमिनीवा उपयोग संस्थित करणालाई अंवयात अलांधेचासून एक महिन्यादे अंत भागी.

(१५) म. तात्पुर निरीहक भूमि अभिलेख यांनी जमिनीवी घोरती खेळेवेत घोरणीप्रबन्धी जमिनीवै हेत्प्रात व अकृतिक सा-पत्ता येदल इत्यापासून त्याप्रमाणी क्षेत्र व सारा बदलावा राहील.

(१६) परकानदार यांनी जमिनीवा अकृतिक करणासाठी उपयोग मुळ केल्याचाहू तीन वर्षांदे अंत विस्तित व इतर वंशवत्तम पूर्वी फारावी सदरद्यु करणारी म.निलहांधिकारी यांनी गांवांवै उत्तरेशासंग परकानदार यात्रेचाहू रुद्द व नकाराता रुक्कम भरने देऊन याढवून दैण्डांन येहील.

(१७) परकानदार यांनी विस्तित व इ. बोइकमे पूर्वी केल्यानेतर त्याप्रम्ये बांधीव बांधकाम किंवा बांधकामासाठी बदलावून परकानरीतीशाही व सदरद्यु यांवारातील एव्वें निलहांधिकारी / सहाय्यक संचालक नगररचना / महानार पालिक / नगर पालिका यांवारकून नमूद करून योत्यारीतावय कर नवे.

(१८) परकानदार यांवेवर महाराष्ट्र जमिन महासूल (जमीनीव्या यावारात सदर अकृतिक अकाराची) विषय १९९१ चे अनुदृष्टे ४ किंवा ५ मध्ये नमूद केलेला शांती व नमून्यामध्ये सुदूर दिवशेती उपयोग मुळ केल्याचाहू एक महिन्यादे अंत छरून दैण्डावै बांधकामात्रक राहील.

(१९) परकानदार यांवेकून या आदेशात नमूद केलेल्या शांतीचा अद्या सारंभासाठी नाहू केलेल्या शांतीचा भंग केल्यावै महाराष्ट्र जमिन महासूल अवैधिक्यम १९६५ चे त्या सार्वील विवाहावै न. निलहांधिकारी जो दंड व सारा फारावीतून त्याप्रमाणे दंड व सारा भरू खेळून त्यांना जमिनीवा अकृतिक करणालाई उपयोग पुढे चालू ठेवता येहील.

(२०) (तरीका १२.१२.३५) काहीही शर्ती नमूद केलाना असल्या तात्रीमुदा निलहांधिकारीये यांना या परकानारीवै विश्व विस्तित व इतर बांधकामाते केली असल्यातून विषय ते याढवून किंवा त्याप्रम्ये बदल केल्या असल्यांस ले ठारिक्य “पूर्तीत कृत्यून उत्तमप्रयत्न एवं विकासाता कामवारीत अधिकार राहील व सदरद्यु मुद्रीतून परकानदार यांनी तसेच न केल्यास भ.निलहांधिकारी हे सदरद्यु बांधकाम करून यात्रीत त्याक्षण्याता यार्द परकानदार यांवेकून जमिन महाराष्ट्रातील वक्षणाकौ महून बसूल यांतील.

(२१) सदरद्यु परवानी ही इतर कायदालील तत्त्वादेह अदिन राहन व सदरद्यु प्रकरणी त्या कायदाच्या लागू अंतर्गत्या तसेचीम अधिन राहून म्हणजे युर्वर्द कूळ कायदा अधिन ग्रंथात अवैधिक्यम १८४८ चे नकारात्म प्राप्तप्रयत्न अधिविषय व वापराविका अपीलिंग इ. चे तात्रीतून अधिन ग्रंथात अवैधिक्यम १८४८ चे नकारात्म प्राप्तप्रयत्न अधिविषय व

四

શ્રીલગ્નાન દેવાયાપ તિટકે વ ઇ.૧ ચાંદે જ.મુ.અસ્ટ્રેલિય ગ્રાનિટ પ્રિન્સ રા.ગ્નાનિરાંજ અપાર્ટમેન્ટ/બડાકા-પાષણ્ડોરોડ
એસેસમેન્ટના મા.નિ.ગાંગા

महाराष्ट्र विधान सभा के अधीन गवर्नर द्वारा उपराजनीकोड पांचांकडे मालिकांशकटी सुनिश्च भावा,

प्रति - नुक्त कागदपत्र याम ने १ से ५००० सह म. तहसिलदार भाषिक पांचकडेस महिलाओंने ए वार्डवालीसाठी अंगठीत.
 २/ रायने विवेती करण्यात देते यांनी अळूचिक प्रयोगात्मकर्त्तव नमिनीवा यापर केल्याचाकडे लक्ष्य घेऊन, परायानादार यांना असुशिक प्रयोगात्मकर्त्तव वाचिलोया यापर सुल केल्याचाकडे क्यांचीवाट्यानेतर लासुक दैवी नंबर ०२, गां.न.०२ अळूचिक प्रयोगात्मकर्त्तवी विवेती सु-वाचाकल यांन ती नंबर घट्यो, परायानादार यांनी अळूचिक प्रयोगात्मकर्त्तव यापरतेसेवा लांगोष्यासून घट्युल वर्णनाचे शुट्टिने काळजी खाली व दोया त्या बसुन्यापासी सानद करून प्राप्ती दीवा. परायानादार यांनी रुपांतरहोत वाराचो रुक्कम हाते १६००/- (अखरी नुक्त इत्यार रहाहो यात्रा) रारकारी खालिकात दिनोंका ५३/१२/२००६ रोजी भारती असू योग्यो यि रुपांतर ५००/- (भले कृत्र वाची यात्रा) दिनोंका ५३/१२/२००६ रोजी खालिकात असू योग्यो राज्याते रुक्कम केली आणेत.

५८-१) सातांत्रिक निराकार भूमि अभियन्त्र, नवीकरणोंकेहोते भवितोसाथी अर्द्धचित्
२) एक सातांत्रिक संचालक, नामदेवन, एक विद्युतिका, नवीकरणोंकेहोते भवितोसाथी अर्द्धचित्

२)म. राज्यपदक संस्थानेका, भारतीयना संस्थानपालका, नाराहि व्यापकहरा सामाजिक संस्थानका अधिकारी।

३)म. उपरिचालीष अधिकारी, जाइल्स उपरिचालन, नाशिक।

— अप्राप्य विषयी विषया से तो उत्तीर्ण

एक विद्यालयात विद्यार्थी १०,००० रुपये का

लालदिल
जिल्हाधिकारी नामिक उरिता.